

ALL INDIA PEOPLE'S SCIENCE NETWORK

Regd. No. 1787/1992



AIPSN Central Secretariat,
6, Kakkathoppu Street
O/O TNSF, MUTA Building,
MADURAI-625001.Tamilanadu

E-mail: gsaipns@gmail.com
Ph: 94429 15101

President: Dr. S.Chatterjee, General Secretary: Prof. P.Rajamanickam, Treasurer: Dr.S.Krishnaswamy

माननीय मुख्याध्यापक,

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN) या संस्थेच्या वतीने हे आवाहन मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजाभिमुख विज्ञान प्रसार आणि मानवतेसाठी विज्ञान या तत्वांवर काम करण्यासाठी भारतभरातल्या अनेक संस्था एकत्र येऊन AIPSN हे नेटवर्क तयार झालेले आहे.

वैज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे आणि घटनेने आपण त्याला बांधील आहोत.

नायसर, भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या AIPSN च्या द्विवार्षिक अधिवेशनामध्ये 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' (NSTD) साजरा करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

आजच्या सामाजिक/ राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, समता, लोकशाही आणि विविधतेतून एकता ही भारतीय मूल्ये बळकट करण्याची गरज आहे. हे काम वैज्ञानिक दृष्टिकोन करू शकेल असा आमचा विश्वास आहे. ही मूल्ये रुजविण्याची शाळा ही महत्त्वाची जागा आहे.

20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले होते, त्यासाठी ठिकठिकाणी जाऊन लोकांना समजेल अशा भाषेत संवाद साधला होता. या विषयावरची त्यांची अनेक भाषणे प्रसिद्ध आहेत. 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या त्यांच्या मराठीतील पुस्तकामधील दोन उतारे या पत्रासोबत जोडलेले आहेत.

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाच्या निमित्ताने आपापल्या शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगाच्या अनुभवातून मुलांमध्ये विज्ञान पद्धती आणि विचार रुजवता येईल. तसेच या विषयावरील गाणी-नाट्य इत्यादी माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रचना करता येईल. डॉक्टर दाभोलकर यांच्या भाषणांचे व्हीडिओ दाखवता येतील. विविध वयोगटातील लोकांना सहभागी करून घेणारे कार्यक्रम घेता येतील.

हा दिवस साजरा करण्यात आपल्या शाळेने सहभागी व्हावे, ही विनंती.

AIPSN च्या वतीने शुभेच्छांसह,

डॉ. सन्यसाची चॅटर्जी

अध्यक्ष

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क